



N.C.R.B (एन.सी.आर.बी)
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. **District (जिल्हा):** धुळे

P.S.(ठाणे): निजामपूर

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0129

Year (वर्ष): 2025

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 07/05/2025 01:18

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८	7A

3. (a) **Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**

1. **Day(दिवस):** मंगलवार

Date From (दिनांक पासून): 06/05/2025

Time Period पहर 6

Date To (दिनांक पर्यंत): 06/05/2025

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 18:21 बजे

Time To (वेळेपर्यंत): 18:28 बजे

(b) **Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**

Date (दिनांक): 07/05/2025

Time (वेळ): 01:06 बजे

(c) **General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):**

Entry No. (नोंद क्र.): 002

Date & Time (दिनांक आणि वेळ): 07/05/2025 01:06 बजे

4. **Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी

5. **Place of Occurrence (घटनास्थळ):**

1.(a) **Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पूर्व, 15 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) **Address (पत्ता):** बळसाणे ते कर्ले रस्त्यावर असले, तक्रारदार यांच्या शेतातील कांद

(c) **In case, outside the limit of this Police Station, then**

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) **Name (नाव):** बापु ताराचंद बागुल

(b) **Father's Name (वडील चे नाव) :**

ताराचंद बागुल

(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1986

(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत

(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**

(f) **Passport No.(पारपत्र क्र.):**

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	बळसाणे, साक्री, जि धुळे, निजामपूर, धुळे, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	बळसाणे, साक्री, जि धुळे, निजामपूर, धुळे, महाराष्ट्र, भारत

(i) **Occupation (व्यवसाय):** शेतकरी

(j) **Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-7499632974

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	आनंदा भटा पाटील		वडील का नाम : भटा पाटील	1. बळसाणे, साक्री, जि धुळे, निजामपूर, धुळे, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
1	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	2,000 रुपये लाच स्विकारली व हस्तगत केलेली रक्कम	2,000.00



10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

2,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास)):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

निजामपुर पोलीस स्टेशन, जि. धुळे गु.र.नं.129/2025 भ्र.प्र.का.सन 1988चे कलम 7-अ प्रमाणे मी बापु ताराचंद बागुल, वय. 39 वर्ष, व्यवसाय. शेती, रा. बळसाणे, ता. साक्री, जि. धुळे. मो.न. 7499632974

समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद देतो की, मी बळसाणे गांवी माझ्या कुटुंबासह राहतो. माझी पत्नी सुनंदाबाई बापु बागुल हिची दि.08.04.2024 रोजी आमचे गावातील योगेश हिरामण बागुल, हिरामण त्र्यंबक बागुल, आबा रुपचंद शिंदे व रावसाहेब शानाभाऊ मासुळे यांनी छेड काढल्याने माझ्या पत्नीने निजामपुर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. 110/2024 भा.द.वि. कलम 354 अ, 354, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास सध्या निजामपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार वाघ हे करीत आहे. काही दिवसांपूर्वी आमचे बळसाणे गावाचे पोलीस पाटील आनंदा भटा पाटील हे मला गावात भेटले. तेव्हा त्यांनी मला, "माझे निजामपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार वाघ यांचेशी घनिष्ठ आर्थिक संबंध आहे. मी त्यांचेकडून आपल्या गावातील सर्व गुन्ह्या संबंधीचे कामे अगदी झटपट करून घेतो. ते माझा शब्दाच्या बाहेर नाहीत. तुझ्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोपत्र कोर्टात लवकर दाखल करण्यासाठी मी पोलीस हवालदार वाघ यांना सांगतो. मी सांगितल्या शिवाय पोलीस हवालदार वाघ हे तुझ्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोपत्र कोर्टात पाठविणार नाही. त्यासाठी तुला पोलीस हवालदार वाघ यांचेकरीता 10,000/- रु. द्यावे लागतील." असे सांगून पोलीस पाटील आनंदा पाटील हे निजामपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार वाघ यांच्या नावाने माझेकडे पैशांची मागणी करीत असल्याने मी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. मी दिलेल्या तक्रारीची दि. 15/04/2025 रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी माझ्या पत्नीच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र कोर्टात लवकरात लवकर पाठविण्यासाठी पोलीस हवालदार वाघ यांचे नावाने माझ्याकडे 10,000/- रुपयांची मागणी केली. तेव्हा मी माझेकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर पोलीस पाटील आनंदा पाटील यांनी तडजोडीअंती 8,000/- रु. लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. तेव्हा मी सदर रकमेपैकी पहिला हप्ता 5,000/- रु. घेणेबाबत सांगितले असता पोलीस पाटील आनंदा पाटील यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर दि.05.05.2025 रोजी पोलीस पाटील आनंदा पाटील हे मला आमचे बळसाणे गावात भेटले. तेव्हा त्यांनी मला ठरल्याप्रमाणे सदर लाचेची रक्कम दि.06.05.2025 रोजी घेवून येणेबाबत सांगितले. त्यानंतर मी सदर बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांना फोनद्वारे कळविली होती. त्यानंतर दि. 06.05.2025 रोजी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे बळसाणे गावाबाहेरील फरशी पुलावर येवून मला भेटले. तेव्हा त्यांनी माझेशी चर्चा करून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले. तेव्हा मी माझे मोबाईल वरून पोलीस पाटील यांना फोन करून भेटण्यास कोठे येवू? बाबत विचारणा केली असता त्यांनी मला बळसाणे ते देवी रस्त्यावरील विमलनाथ मंदिराजवळ बोलविले. तेव्हा माझ्याकडील 5,000/- रुपये त्यात 500/- रुपये दराच्या 10 चलनी नोटांना पावडर लावून सदरची रक्कम माझ्या शर्टाचे डाव्या खिशात ठेवून माझ्याकडे व्हॉईस रेकॉर्डर सुरू करून दिले. त्यानंतर मी व पंच नं. 01 जोशी असे माझा दुचाकीने बळसाणे ते देवी रस्त्यावर विमलनाथ मंदिराजवळ गेलो. आम्ही तेथे पोलीस पाटील यांची वाट पाहत असतांना थोड्या वेळाने पोलीस पाटील आनंदा पाटील यांनी माझ्या मोबाईलवर फोन करून मला बळसाणे ते कर्ले रस्त्यावर असलेल्या माझ्या शेतात कांद्याच्या चाळीजवळ येण्यास सांगितले. तेव्हा मी व पंच नं. 01 जोशी असे माझ्या दुचाकीने माझ्या शेतात गेलो असता पोलीस पाटील आनंदा पाटील हे माझ्या शेतात कांद्याच्या चाळीजवळ हजर होते. तेव्हा माझी पोलीस पाटील आनंदा पाटील यांचेशी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी माझ्याकडे लाचेची रक्कम मागितली असता मी त्यांना माझ्या शर्टाचे डावे खिशातून लाचेची 5,000/- रु. रक्कम काढून त्यांचे हातात दिली असता त्यांनी सदर लाचेची रक्कम त्यांचे हातात

घेवुन मोजुन सदर रक्कमेतुन 2,000/- रु. मोजुन त्यांच्या पॅन्टचा उजव्या खिशात ठेवुन घेतले व उर्वरीत 3,000/- रु. रक्कम मला परत करुन सदर रक्कम नंतर देणेबाबत सांगितले. त्यानंतर मी ठरवुन दिलेला इशारा केला असता पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व सापळा पथकाने तेथे येवुन पोलीस पाटील आनंदा पाटील यांना ताब्यात घेतले. तरी आनंदा भटा पाटील, पोलीस पाटील, बळसाणे, ता. साक्री, जि. धुळे यांचेवर कायदेशीर कारवाई होणेसाठी माझी फिर्दा आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

mayur sahebrao bhamare(I (Inspector)) / API

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

बापु तारान्यर वांगुल

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

बापु तारान्यर वांगुल

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):



4

Signature of Officer in charge, Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): mayur sahebrao bha

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): API

(Signature)
पोलीस ठाणे अंमलदार
निजामपुर पो.स्ट.